

10,48. वन्द्याम् getadelt wegen der Zweideutigkeit, da es als loc. von वन्दी und auch als acc. von वन्द्या gefasst werden könne, Sāh. D. 213, 9. fg. वन्दीकृता Vikr. 3. Ragh. 6, 55. Kathās. 73, 208. वन्दीकृत 78, 6. युद्धवन्दीकृत 70, 20. वन्दि und वन्दी Uḡgval. zu Uṇādis. 4, 117. Vgl. कर्मरी und कवर्को. — 3) Raub: वन्द्यतवैतवैश्रैयैः Buāg. P. 6, 1, 22.

वन्दिग्राह् m. ein Dieb, der in ein Haus einbricht, Jāśn. 2, 273.

वन्दिचौर m. dass. H. an. 3, 678. Med. I. 133. Hār. 146.

वन्दिन् m. 1) Lobsänger eines Fürsten AK. 2, 8, 2, 65. Trik. 3, 3, 245. H. 794. Halāj. 2, 280. M. 3, 158. 8, 360. Jāśn. 1, 165. MBh. 1, 449. 3, 16011. 14846. 14, 402. Hariv. 6996. R. 2, 63, 1. R. Gorr. 2, 67, 3. Vikr. 76. Ragh. 4, 6. 6, 8. 9, 71. 17, 15. Varāh. Brh. S. 48, 49. Spr. 909. 3246. Kathās. 14, 12. 71, 69. fgg. 122, 73. 77. Rāga-Tar. 3, 351. Pañkāt. 138, 2. वन्दिमागधसूतैः MBh. 3, 3144. 13, 624. Hariv. 3964. R. 1, 9, 13. 2, 26, 12. R. Gorr. 2, 12, 36. 26, 14. 67, 4. Buāg. P. 10, 70, 20. विद्याधर Kathās. 44, 141. वन्दिपुत्र = वन्दिन् Ragh. 3, 75. निज्ञविज्ञान^o ein Lobsänger seiner eigenen Künste Rāga-Tar. 3, 141. कुसुमशरामनशासनवन्दिनी पिकनिकरे Gtr. 11, 4. वन्दो तु ज्ञायते वैश्यान्मागधो वाक्यजीवनः MBh. 13, 2573. वन्दिस्त्री Kull. zu M. 10, 48. — 2) Gefangener, Slave: सुरबन्दिनः Buāg. P. 11, 4, 15. = सुरभृत्याः Comm. — Die Bomb. Ausgg. schreiben durchgängig वन्दिन्, aber वन्द, वन्द्य u. s. w.

वन्दिपाठ (वन्दिन् + पाठ) m. der Lobgesang eines Bandin Trik. 2, 8, 56. Hār. 129.

वन्दीकार m. Räuber, Dieb Trik. 2, 10, 8.

वन्ध् 1) वागबद्ध in der Rede gebunden so v. a. schweigend, Nichts sprechend Kathās. 124, 159; vgl. वागयत्. — 2) Sp. 8, Z. 28. fgg. हृन्दे-वद्ध metrisch abgefasst Sarvadarśanas. 169, 19. — caus. 1) Kathās. 77, 77.

— घ्न 1) fesseln in übertr. Bed. Buāg. P. 10, 47, 42. — 6) fort dauern, seine Wirkung fortsetzen Uttarakāmak. 64, 10, wo mit der neueren Ausg. (82, 12) विप्रलम्भः zu lesen ist; nach dem Comm. घ्नबध्नाति = मोहयति.

— घ्रा 1) (dieses am Anfange hinzuzufügen) Kathās. 72, 279. — 2) घ्नयोऽन्याबद्धवाक्यः Buāg. P. 10, 22, 6. — Statt कृत्वा बद्धैः शिलाबन्धैः Rāga-Tar. 3, 92 ist mit der ed. Calc. कृत्वा बद्धैः शि^o zu schreiben.

— उद् 1) उद्ध्यात्मानं पाशेन sich erhängend Kathās. 74, 163. — 3) suspendere, hemmen, aufheben: उद्धवैरे Buāg. P. 10, 83, 43.

— नि 2) Sp. 12, Z. 8. fg. घ्न्यकारनोर्न्धनिवद्ध Uttarakāmak. 103, 10 (143, 2). यस्य हासः स चेत्क्वापि सात्तानैव निवध्यते so v. a. vorgeführt wird Sāh. D. 229. अत्र टकाराः — केवलं शक्तिप्रदर्शनाय निवद्धाः so v. a. angewandt, gebraucht 219, 15.

— उपनि, ^oबद्ध verfasst Uttarakāmak. 120, 7 (162, 13). — Vgl. उपनिबन्धन.

— परिcaus.: वृषणाधः पादपार्श्वे पाणिभ्यां परिवन्धयेत् ÇKDr. u. घ्रासन. वन्ध 2) Gefangenschaft, Haft und zugleich 14): यत्र वन्धः कविगिरौ सदा पत्त्रेषुदृश्यत Kathās. 33, 27. — 3) Verbindung Buāg. P. 10, 82, 30.

वन्धधर Sāh. D. 173, 13 nach Ballant. Asket.

वन्धन 1) R. 7, 23, 4, 48. — 2) g) Uttarakāmak. 39, 18 (33, 15). — Vgl. गीत^o, प्रेम^o.

वन्धनागार Kathās. 101, 364.

वन्धुजीव Sāh. D. 130, 14.

वन्धुजीवक m. N. pr. eines Kākavartin Kathās. 113, 6. — Vgl. auch u. वन्धुजीव.

वन्धुप्रभ m. N. pr. eines Vidjādhara Kathās. 33, 210. 212.

वन्धुभाव m. Freundschaft Kathās. 102, 139.

वन्धुमत् 3) a) N. pr. einer Prinzessin Kathās. 36, 135.

वन्धुमित्र m. N. pr. eines Mannes Kathās. 33, 207.

वन्धुर Uḡgval. zu Uṇādis. 1, 42. 1) adj. a) reizend, lieblich, schön Trik. 3, 1, 13. 3, 364. H. 1444. an. 3, 580. Med. r. 190. Rantideva bei Uḡgval. a. a. O. Vjutr. 123. ^oमात्रा Ragh. 13, 47. ^oकोमलाङ्गुलिः करः Çāk. 140. Kaurap. 48. Inschr. in Journ. of the Am. Or. S. 6, 306, Çi. 23. — b) geneigt, gesenkt Trik. 3, 3, 364. H. an. Med. Halāj. 4, 75. Rantid. Kumāras. 1, 43. Daçak. in Benf. Chr. 198, 23. Pañkāt. ed. orn. 38, 11. घ्र^o erhoben, hoch Uttarakāmak. 114, 2 (134, 8). — c) = उन्नतानत wellenförmig AK. 3, 2, 19. H. 1468. Möglicher Weise sind zwei Bedd. gemeint: उन्नत (= रम्य der anderen Lexicogr.) und घ्नानत (= नम्र der Anderen). — d) taub Med. — 2) m. a) Gans H. an. Med. Ardea nivea Çabdar. im ÇKDr. — b) Bez. verschiedener Pflanzen: Pentapetes phoenicea H. an. Med. = विडङ्ग (विङ्ग Vogel Çabdar. im ÇKDr.) H. an. = स्रग्भ Rāgan. im ÇKDr. — c) Oelkuchen Med. — d) vulva (स्त्रीचिह्न ÇKDr. st. स्त्रीचिह्न der gedr. Ausg.) Med. — 3) f) घ्रा a) Hure H. an. Med. — b) pl. Mehl (सक्तवः) Med. — 4) n. Diadem Med. — Vgl. वन्धुर.

वन्धुरित (von वन्धुर) adj. geneigt, gesenkt Sāh. D. 148, 11.

वन्धुल 1) adj. a) reizend, lieblich, schön. — b) geneigt, gesenkt Aḡa-japāla im ÇKDr. — 2) m. a) Bastard AK. 2, 6, 4, 26. H. 548. Mārk. 68, 7. 70, 16. fgg. — b) Pentapetes phoenicea Çabdar. im ÇKDr. — c) N. pr. eines Rshi Pravarādus. in Verz. d. B. H. 37, 26. fg. (व^o). Verz. d. Oxf. H. 18, b, 2. 19, a, 5. — Vgl. वन्धुर.

वन्धुकर (von वन्धु + 1. कर) zum Freunde machen: ^oकृत befren-det Sāh. D. 89, 16.

वन्धुर 1) adj. a) reizend, lieblich, schön Med. r. 191 (wo वन्धुरः zu lesen ist). Rantideva bei Uḡgval. zu Uṇādis. 1, 42. Rabhasa im ÇKDr. — b) geneigt, gesenkt Rantideva und Rabhasa. — c) wellenförmig Bhar. zu AK. im ÇKDr. — 2) m. Loch, Höhlung Uṇādik. im ÇKDr. — Vgl. वन्धुर. वध् v. 1. für वध् Dhātup. 13, 49. Ueber वध्नामः Hit. 82, 13 s. u. धम् 1) Z. 10. वधि RV. 3, 1, 12 etwa so v. a. भरमाण.

वम्भारव (व^o onomatop. + रव) m. das Brüllen (der Kühe) Varāh. Brh. S. 92, 3. भम्भारव v. 1.

वर्वर Uṇādis. 2, 123. वर्वरे Uḡgval. zu Uṇādis. 3, 131. — gaṇa काशादि zu P. 4, 2, 80. kann in einem Karmadhāraja vorgehen oder folgen gaṇa कटारदि zu P. 2, 2, 38. 1) adj. a) stammelnd, balbutiens. — b) kraus: तस्मान्नोऽ दग्धः क्रूर इव वर्वरः Kāṭh. 23, 7 in Ind. St. 3, 467. — 2) m. a) pl. Bez. nicht-arischer Völker, οί βάρβαροι H. an. 3, 581. Med. r. 210. MBh. 1, 6684. 2, 1199. 6, 364 (VP. 192). 7, 4722. 12, 2429. Hariv. 3274. R. 1, 33, 2. 4, 44, 14. Varāh. Brh. S. 3, 42. 14, 18. Mārk. P. 37, 38. 38, 31. Buāg. P. 9, 8, 5. Verz. d. Oxf. H. 338, b, 40. 339, b, 14. ^oस्थान 340, a, 10. ^oतीराः AV. Paris. 36 in Verz. d. B. H. 93. — b) ein Mann niedrigster Herkunft, = इतर, प्राकृत, पामर H. 932. H. an. Med. Halāj. 2, 193. Der Fisch गर्गर ist ^oनाद्वयः; s. u. गर्गर 4). ein elender Wicht, im voc. Hit. 30, 8. 86, 15. —